

आदर्श संशोधन अहवालाची वैशिष्ट्ये आणि अहवालाच्या अंतर्भुत बाबा

संशोधनाची रुपेरेश म्हणजे संशोधन आराखडा होय. संशोधन आराखड्यासुढे संशोधनाला नीश्चित दिशा मिळते. म्हणूनच संशोधनरूपी सागरी प्रवासाचे होकापंत्र म्हणजे संशोधन आराखडा होय.

७. तथ्य संकलन :
संशोधनातील ही एक महत्वपूर्ण स्टेप्स होय. आराखडा तयार केलेल्यानंतर तथ्य संकलन करावे लागते. ते करताना प्राथमिक स्त्रोत व दुस्यम स्त्रोतांचा आधार उपयोगी ठरते.
८. तथ्य विश्लेषण :—
तथ्य संकलित केल्यानंतर त्या तथ्यासंबंधी विश्लेषण करावे लागते. यात तथ्याचे परीक्षण कार्यकरण करणे सारणी / कोऱ्ऱक, संख्यात्मक निष्कर्ष इ. बाबी महत्वपूर्ण असतात.
९. गृहितकृत्यांची पडताळणी :—
तथ्य विश्लेषणानंतर पूर्वी मांडलेल्या गृहितकृत्यांची पडताळणी करावी लागते. गृहितकृत्य कसोटीस उतरले तर तो सिद्धांत बरोबर ठरतो.
१०. नियम / सामन्यक्रिया :—
सभाव्य निष्कर्षाच्या पडताळणीनंतर निष्कर्षांनी जे विधान केले जाते त्याला सामान्यक्रिया असे म्हणतात. या ठिकाणी सिद्धांतांची रचना पूर्ण होते.
११. पूर्वकथन :—
संशोधनाच्या आधारावर विशिष्ट परिस्थितीमध्ये भविष्यात काय घडेल हे सांगणे म्हणजे पूर्वकथन.
१२. संशोधन अहवाल :—
संशोधन प्रक्रियेतील हा अंतिम टप्पा / Step's होय. संशोधन अहवालाला इंग्रजीत 'थेसीस' असे म्हणतात. संशोधनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संशोधन अहवाल प्रसिद्ध केला जातो.
१३. पूर्वकथन संशोधन अहवालात प्रामुळ्याने प्रस्तुतावना, विषयाचे विवरण, संशोधनाचा मूळभूत हेवू. अभ्यासक्षेत्र, अभ्यास पद्धती, विश्लेषण आणि संदर्भसूची इ. मूळभूत घटकांचा समन्वय संशोधन अहवालात कम्प्राप्त ठरतो.
१४. एकूणच संशोधन हे समाजोपयोगी व्हावे ती आजमितीच्या संशोधकांची महत्वपूर्ण जबाबदारी होय. त्यासाठी संशोधनात्मक विषयाचे सखोल ज्ञान, नितीर्थ्य, प्रामाणिकपणा, संयम, विचारस्पष्टता आणि जागरूकता इ. गुणवैशिष्ट्ये महत्वपूर्ण ठरतात.

प्रा. थोरात आर. एन.
एम.जे. एस कॉलेज, श्रीगोदा
नि. अहमदनगर, मो. न. ९४२०६६६९९०
E-Mail : rnthora02@gmail.com

१५. तथ्याची संशोधनात संशोधनात्मक विषयाचे विवरण आणि विश्लेषण आपापासून सुरु झालेला संशोधनाचा प्रवास वळणावळणाने अहवालापर्यंत येऊन धावतो.
१६. सामाजिक संशोधनाच्या क्षेत्रातली अहवाल लेखन ही शेवटची पायरी आहे. संशोधन हा सांग्या प्रवास असेल तर अहवाल लेखन हे त्या प्रवाशाचे शेवटचे स्वेशन आहे. समस्या सुवर्ण करणे, अभ्यासाचा विषय ठरविणे इथपासून सुरु झालेला संशोधनाचा प्रवास वळणावळणाने अहवालापर्यंत येऊन धावतो.
१७. सामाजिक संशोधनात शास्त्रीय पद्धतीने तंत्राचा उपयोग करून तथ्याचे सकलन केले जाते. संकलित तथ्याचे विश्लेषण आणि निवाचन केले जाते. त्यावरून तथ्याच्या आधारावर निष्कर्ष काढले जातात. शेवटी सर्व संशोधन केल्यानंतर ते संशोधन लिखित खरूपात ठेवणे आवश्यक असते. संशोधन अहवालात संशोधनाचा उद्देशा, अभ्यास थेव, संशोधन पद्धत, तंत्र, संकलित तथ्याचे विवरण आणि काही महत्वाच्या सुचना या सर्व बाबीचा समावेश असते.
१८. संशोधनाचा अहवाल त्यार केल्यामुळे संशोधकांने कोणत्या विषयाबाबत कशा प्रकारे संशोधन केले, कोणते निष्कर्ष माडले, यासंबंधीची माहिती प्राप्त होते. आपण एखादे संशोधन पूर्ण केले तर दुसरा एखादा संशोधक त्या निष्कर्षाची पुनर्परिशा करू शकतो. ज्या व्यवतीने संशोधन केले आहे त्याने आपल्या संशोधनातून माडलेल्या चांगल्या सुचना व उपाय लक्षात घेऊन विविध सामाजिक योजना तयार करणे शक्य होते. ब-याच वेळा आपण केलेले संशोधन लोकांपूढे ठेवण्यास करतो. परंतु व्यवतीने केलेले संशोधन त्या लोकांपूढे येणे आवश्यक असते अन्यथा ते संशोधन त्या मध्यादीन राहते. त्यामुळे संशोधन समाजाला फायदा होणारे लेखन करावे. त्यामुळे संशोधनाचा संशोधन अहवाल लिखित खरूपात प्रस्तुत करणे अनिवार्य आहे.
१९. संशोधन प्रक्रिया संपल्यानंतर संशोधन अहवालाचे लेखन हाती घ्यावे हा अहवाल अथवा प्रबंध संशोधनाचे फलित होय. अहवाल लेखन करताना पुढील पाये पाळातील अथवा दक्षता घ्यावी. २. अहवालातील विधाने सुसंगत व सप्त असावीत, २. संशोधनाला वास्तवाचा आधार असावा. ३. विवेचन व सप्त असावीत, २. संशोधनाला वास्तवाचा आधार असावा. ४. विवेचन व सप्त असावीत, २. संशोधनाला वास्तवाचा आधार असावा.

१. आठवले, सदाशिव : इतिहासाचे तत्त्वज्ञान.
 २. Chitnis K.N - Research Methodology in History.
 ३. गायकवाड / सरदेसाई / हमाने – इतिहासलेखन शास्त्र.
 ४. मुजुमदार / श्रीका. तव – हिस्टोरिओग्राफी.
- SRM, 2015 ISBN 978-81-929750-2-3

वस्तुनिष्ठ असावे. ४. लेखनातील अनावश्यक गोष्टी कटाक्षणे राख्यानात.
५. अहवाल लेखनाची भाषा आकर्षक असावी. ६. लेखन करताना गुंतांत होणार नाही याची काळजी छ्याची. ७. योग्य ठिकाणी छायाचिन्हे, नकाशे दयावेत.

संशोधन अहवालची वैशिष्ट्ये –

अहवालाची भाषा समजेल अशीच असावी फार उंच भाषेचा अवलंब करू नये. काही वेळा भाषा अलंकारिक असल्यामुळे तथ्याची वास्तविकता स्पष्ट होत नाही.

१. स्पष्ट व संतुलित भाषा

आवश्यक तेथे परिभाषिक शब्दांचा उपयोग करणे अनिवार्य असते, अहवाल हा भाषाशैलीच्या दृष्टीने मुद्र असावा अहवालात अतिशयोक्ती आणण्याचा प्रयत्न संशोधकाने करता कामा नये. या सर्व गोष्टीचा विचार करून संशोधकाने संतुलित भाषेत संशोधन अहवाल तयार करावा.

२. तथ्याची कमवार आणि मुद्रेसुट मांडणी –

तथ्याची मांडणी करताना एकाच प्रकारन्या तथ्यांचा वाचवर उल्लेख करता कामा नये. त्यामुळे अहवाल वाचना-याना केंद्राच्या येतो. स्वतंत्र व महत्वाची तथ्ये प्रथम मांडली पाहिजेत नसेच तथ्ये मांडताना पातळाव्यपणा लावू नये.

३. अधिक लोकांना फायदा –

अहवालातून जास्त लोकांना फायदा होतो. अहवालामुळे केवळ जानाची वृद्धी होत नाही तर त्याचा व्यवहारिक फायदा देखील होतो. संशोधन अहवालातून सामाजिक गोष्टींच्या संबंधात अनेक व्यवहारिक गोष्टी शात होतात.

४. निष्कर्ष विश्वसनीय आणि वैज्ञानिक विकासाकरिता उपयुक्त –

आदर्श अहवालातील निष्कर्ष हे प्रामाणिक विश्वसनीय व वैज्ञानिक विकासाकरिता उपयुक्त असतात. आदर्श अहवालात प्रत्येक निष्कर्ष हे पुराव्यासह प्रस्तुत केले जातात.

५. संशोधनाबाबत शंका घेतली जाणार नाही याची काळजी –

संशोधन हे करताना सर्व पाय-यांचा अवलंब करून पूर्ण केले पाहिजे. अन्यथा शंका घेतली जावू शकते.

६. संशोधनातील समस्यांचा उल्लेख –

कोणतेही संशोधन करताना संशोधकाला अडचणी व समस्या येतात. त्या समस्याचा उल्लेख अहवालात केला की वाचकांमाही त्या समस्यांची माहिती मिळते. त्यामुळे नविन संशोधकाना त्या

समाजाविषयी सावध होऊन त्यांचे निराकरण करून करता येईल. यासंबंधाचा विचार करण्याची त्यांना संभी मिळते.

७. तथ्याचे वैज्ञानिकतेनुसार विश्लेषण व निर्वचन –

संशोधन अहवाल वाचताना त्या अहवालातील विश्लेषण कात्यनिक वाटणार नाही तर हे विश्लेषण वैज्ञानिक असल्याचा विश्वास वाचकांना वाटला पाहिजे त्याकरिता तथ्यांच्या स्नोतांचा संदर्भ संशोधन अहवालात स्पष्टपणे नमूद करावा.

८. अहवालाचे आकर्षक स्वरूप –

अहवाल तयार करताना चागला कागद वापरावा अहवालात पोटो, निवे इत्यादीचा उपयोग केला जातो.

९. अहवाल लेखनातील अंतर्भूत बाबी –

१. प्रस्तावन –

ग्रन्तावर्णने कोणी सुचना, मार्गदर्शन केले तुम्ही निवडलेल्या विषयांच्या योजना, महत्व इत्यादी बाबत माहिती दिली जाते. तसेच

२. गृहितकृत्यांच्या मांडणीबाबत –

संशोधनकरताना गृहितकृत्ये निश्चित करून संशोधनाची दिशा निश्चित करावी लागते. हाच विषय का निवडला याचेही स्पष्टीकरण करावे लागते. मादर गृहितकृत्ये निवडण्यामागचे खरे स्पष्टीकरण येथे अपेक्षित आहे.

३. संशोधनाचे कार्यक्षेत्र –

संशोधनासाठी कोणते कार्यक्षेत्र निश्चित केले आहे. याचा खुलासा संशोधकाने करणे आवश्यक आहे. संशोधनाचे क्षेत्र हे गौणोलिक प्रदेश सामाजिक किंवा निश्चित प्रदेश असु शकते.

४. नमुना निवड –

किंतु नमुने निवडले, नमुना निवडीसाठी कोणती पद्धती वापरली होत येत का वापरली, हे नमुने संशोधकाला योग्य वाटले का, या सर्व बाबीची अहवाल लेखनात माहिती येणे आवश्यक आहे.

५. तथ्ये गोळा करण्याच्या पद्धती –

पद्धतीने तथ्ये गोळा केली आहेत याचा उल्लेख संशोधकाने करणे आवश्यक आहे. थोडकव्यात अहवाल लेखन करताना सांगवी डाढाङ्गाडती संशोधकाला दयानी लागते.

६. तथ्याची उल्लेखनिय वैशिष्ट्ये –

संशोधन अहवालात विश्लेषण आणि निर्विचानानंतर एक स्वतंत्र प्रकरणात संशोधनातील संकलित तथ्यांचे उल्लेखनीय वैशिष्ट्ये आणि त्यांच्या आधाराव काढलेल्या निष्कर्षाना एक क्रमात मांडले जाते.

७. सुचना व उपाययोजना –

संशोधन कायचिं महत्वपूर्ण सुनना आणि उपाययोजना संशोधन अहवालात नमुद कराव्यात.

८. निष्कर्षसंबंधी –

संदर सामाजिक संशोधनात जे निष्कर्ष निघाले त्या आधारे संशोधकाने सिद्धांताची बाधणी केलेली असते. सिद्धांताची भाषा मात्र वैज्ञानिकच सहिल याची काळजी संशोधकाने घेणे आवश्यक आहे.

९. संशोधनाचा उपयोग –

संशोधनाचा उपयोग लोकांना करून देणे हे संशोधकाचे कर्तव्य आहे. या संशोधनाचा उपयोग समाजातील कोणत्या वर्गाला होणार आहे हे संशोधकाला सांगता आले पाहिजे.

१०. परिशिष्ट व तळटिपा –

एखादया लेखकाचे विधान संशोधकाने घेतले असेल तर त्याचा सविस्तर उल्लेख करावा. त्या पुस्तकाचे प्रकाशन, प्रकाशनाचे वर्ष, पान नंबर या सर्वांचा उल्लेख तळटिपेत केला पाहिजे. तसेच पुस्तकाची व नियतकालिकाची मुद्दी शेवटी देणे आवश्यक आहे.

सारांश –

सामाजिक शास्त्रातील संशोधन पूर्ण झाल्यानंतरची शेवटची पायरी म्हणजे अहवाल लेखन होय. अहवालाच्या ड्या पाय-या आहेत त्या मागाने संशोधन पूर्ण करणे आवश्यक आहे. सामाजिक संशोधनात शास्त्रीय पद्धतीने जे संशोधन केले जाते त्यासाठी त्याने तंत्राचा उपयोग करून संशोधन पूर्ण करणे आवश्यक आहे.

अहवाल लेखन करताना वास्तवाचा आधार बेतला पाहिजे. अहवालातील विधानेही सुमंगत असली पाहिजेत लेखन करताना गुंतागुंत होणार नाही. याचीही काळजी घेणे आवश्यक तरेल. संशोधकाची भाषा सामान्य असली पाहिजे, वाचताना गुंतागुंत होणार नाही, सहजपणे आकलन होईल याची काळजी घेतली पाहिजे. या सर्व बाबीचा विचार केला तर संशोधन पूर्ण. जाइल व ते आदर्शकृत ठेवल.

संदर्भ साधने –

१. सातभाई श्रीनिवास, इतिहास लेखनशास्त्र, विद्या बुल पब्लिशर्स, औरंगाबाद पु.क. २९०.

२- Seltiz Johoda, Deutsch and cook; Research Methods in Social Relation HaltRichart and Winston New York 1959.

३. आगलावे प्रदिप, सामाजिक संशोधन पद्धतीशास्त्र व त्वे साईनाथ प्रकाशन नागपूर पृष्ठ क. २४९-२९५.

४. मायी मुनिल, सामाजिक संशोधन पद्धती २००८ डायमंड प्रकाशन पृष्ठ क. २९९.

५. आगलावे प्रदिप, सामाजिक संशोधन पद्धतीशास्त्र व त्वे २००७ साईनाथ प्रकाशन, नागपूर, पृष्ठ क. ४८९-४९०.

६. मायी मुनिल, सामाजिक संशोधन पद्धती २००८ डायमंड प्रकाशन, पृष्ठ क. २३०-३२.

७- American marketing Society Techniane of Marketing Research MC Graw Hill New York.

८. मायी मुनिल, सामाजिक संशोधन पद्धती २००८ डायमंड प्रकाशन पृष्ठ क. २३१-२३२.